

This question paper contains **9** printed pages]

**NA—119—2022**

**FACULTY OF COMMERCE**

**B.Com. (Third Semester) EXAMINATION**

**MAY/JUNE, 2022**

**(CBCS/New Pattern)**

**COMMERCE**

**Paper (BC-3.2)**

**(Cost Accounting)**

**(Tuesday, 14-6-2022)**

**Time : 2.00 p.m. to 5.45 p.m.**

*Time— 3.45 Hours*

*Maximum Marks—75*

- N.B. :— (i) Q. No. 1 is compulsory for **20** marks.  
(ii) Question Nos. **2** to **4** are alternative questions for **15** marks each.  
(iii) Question No. **5** short note of **10** marks.*

**1. From the following particulars, prepare statement of cost showing :** **20**

- (i) Cost of materials used;  
(ii) Prime Cost;  
(iii) Factory Cost;  
(iv) Office Cost;  
(v) Total Cost.

**₹**

|                                |          |
|--------------------------------|----------|
| Opening Stock of Raw Materials | 50,000   |
| Purchase of Raw Materials      | 1,70,000 |
| Closing Stock of Raw Materials | 80,000   |
| Carriage Inward                | 10,000   |
| Direct Wages                   | 1,50,000 |
| Factory expences               | 20,000   |
| Direct Expences                | 30,000   |
| Factory Rent                   | 10,000   |

**P.T.O.**

WT

( 2 )

NA—119—2022

|  |          |
|--|----------|
| <b>Office Rent</b>   | 1,000    |
| <b>Depreciation on Factory Machinery</b>                                       | 3,000    |
| <b>Factory Materials</b>   | 1,000    |
| <b>Depreciation on Office Furniture</b>  | 200      |
| <b>Office Salary</b>   | 5,000    |
| <b>Salesman's Salary</b>   | 4,000    |
| <b>Factory Supervision</b>   | 11,400   |
| <b>Other Office Expenses</b>   | 1,800    |
| <b>Manager Salary :</b>  |          |
| <b>Factory</b>   | 8,000    |
| <b>Office</b>  | 4,000    |
| <b>Selling Department</b>  | 12,000   |
| <b>Other Selling Exp.</b>  | 2,000    |
| <b>Travelling exp. (Salesman)</b>  | 2,200    |
| <b>Carriage outward</b>  | 2,000    |
| <b>Sales</b>   | 5,00,000 |
| <b>Advertisement</b>   | 4,000    |
| <b>खालील माहिती वरून पुढील माहिती दर्शविणारे परिव्यय विवरण पत्र तयार करा :</b> |          |
| (i) उपयोगात आणलेल्या सामग्रीचे मुळ्य   | ₹        |
| (ii) प्रधान परिव्यय  | 50,000   |
| (iii) निर्माणी परिव्यय   | 1,70,000 |
| (iv) कार्यालय परिव्यय  | 80,000   |
| (v) एकूण परिव्यय   |          |
| <b>सुरुवातीचा कच्चा माल</b>  | 50,000   |
| <b>खरेदी केलेला कच्चा माल</b>  | 1,70,000 |
| <b>शेवटचा शिल्लक कच्चा माल</b>   | 80,000   |

WT

( 3 )

NA—119—2022

|                               |          |
|-------------------------------|----------|
| आगत वाहन व्यय                 | 10,000   |
| प्रत्यक्ष मजुरी               | 1,50,000 |
| निर्माणी खर्च                 | 20,000   |
| प्रत्यक्ष खर्च                | 30,000   |
| निर्माणी भाडे                 | 10,000   |
| कार्यालय भाडे                 | 1,000    |
| निर्माणी संयंत्रावरील घसारा   | 3,000    |
| निर्माणी सामुग्री             | 1,000    |
| कार्यालयीन फर्नीचर वरील घसारा | 200      |
| कार्यालय वेतन                 | 5,000    |
| विक्रेत्याचे वेतन             | 4,000    |
| निर्माणी पर्यवेक्षण           | 11,400   |
| इतर कार्यालयीन खर्च           | 1,800    |
| व्यवस्थापकाचे वेतन :          |          |
| निर्माणी                      | 8,000    |
| कार्यालय                      | 4,000    |
| विक्री विभाग                  | 12,000   |
| इतर विक्री खर्च               | 2,000    |
| प्रवास खर्च (विक्रेत्याचा)    | 2,200    |
| निर्गत वाहन व्यय              | 2,000    |
| विक्री                        | 5,00,000 |
| जाहिरात                       | 4,000    |

P.T.O.

2. The following transactions took place in respect of materials during the month of January 2020 : 15

| <b>Date</b> | <b>Particulars</b> | <b>Quantity (kg)</b> | <b>Rent per unit (₹)</b> |
|-------------|--------------------|----------------------|--------------------------|
| Jan. 02     | Received           | 2,000                | 10                       |
| Jan. 06     | Received           | 300                  | 12                       |
| Jan. 09     | Issued             | 1,000                | —                        |
| Jan. 10     | Issued             | 200                  | —                        |
| Jan. 11     | Received           | 200                  | 14                       |
| Jan. 16     | Issued             | 1,000                | —                        |
| Jan. 22     | Issued             | 100                  | —                        |
| Jan. 25     | Received           | 300                  | 15                       |
| Jan. 30     | Issued             | 200                  | —                        |

You are required to write up Stores Ledger Account under the 'FIFO' method.

जानेवारी 2020 या महिन्यात एका सामग्रीच्या बाबतीत खालील व्यवहार घडून आले आहेत :

| <b>दिनांक</b> | <b>विवरण</b> | <b>संख्या (मात्रा)</b> | <b>प्रत्येक एककाची (किंमत ₹)</b> |
|---------------|--------------|------------------------|----------------------------------|
| जाने. 02      | प्राप्ती     | 2,000                  | 10                               |
| जाने. 06      | प्राप्ती     | 300                    | 12                               |
| जाने. 09      | निर्गमन      | 1,000                  | —                                |
| जाने. 10      | निर्गमन      | 200                    | —                                |
| जाने. 11      | प्राप्ती     | 200                    | 14                               |
| जाने. 16      | निर्गमन      | 1,000                  | —                                |
| जाने. 22      | निर्गमन      | 100                    | —                                |
| जाने. 25      | प्राप्ती     | 300                    | 15                               |
| जाने. 30      | निर्गमन      | 200                    | —                                |

'प्रथम आगमन प्रथम निर्गमन' या पद्धतीचा अवलंब करून सामग्री प्रपंजी तयार करा.

*Or*

(किंवा)

The following information is available in respect of a particular material :

- (1) Normal usage 600 units per week.
- (2) Minimum usage 300 units per week.
- (3) Maximum usage 900 units per week.
- (4) Re-order quantity 3,600 units.

You are required to calculate :

- (1) Re-order Level
- (2) Maximum Level
- (3) Minimum Level
- (4) Average Level.

विशिष्ट सामग्रीच्या संदर्भात खालील माहिती उपलब्ध आहे :

- (1) सामान्य वापर दर आठवड्याला 600 युनिट्स
- (2) किमान वापर दर आठवड्याला 300 युनिट्स
- (3) जास्तीत जास्त वापर दर आठवड्याला 900 युनिट्स
- (4) 3600 युनिट्सची पुन्हा ऑर्डर.

आपण गणनाकरणे आवश्यक आहे :

- (1) पुन्हा ऑर्डर पातळी
- (2) कमाल पातळी
- (3) किमान पातळी
- (4) सरासरी पातळी.

3. From the following particulars, calculate the earning of worker 'A' worker 'B' :

Standard time allowed : 10 units per hour.

15

Normal time rate per hour : ₹ 1. p. hour. Differentials to be applied 80% of piece rate

When 120% of piece rate at or above standard.

P.T.O.

In a certain day of 8 hours 'A' produces 75 units whereas 'B' produces 100 units.

खालील माहितीच्या आधारे 'अ' आणि 'ब' कामगाराचे प्राप्ती (Earning) चे आगणन करा :

प्रमापीत वेळ : 10 एकक प्रति तास.

प्रति तास साधारण दर : एक रुपया प्रति तास.

खालील भिन्न दराचा वापर करावा : 80% कार्यभूती प्रमापापेक्षा कमी काम.

120% कार्यभूती दर प्रमाप व त्या पेथा जास्त काम असल्यास.

एका ठराविक 8 तासाच्या दिवसात 'अ' 75 नगाचे उत्पादन करतो आणि 'ब' 100 नगाचे उत्पादन करतो.

*Or*

(किंवा)

Calculate the total earning of a worker under :

(I) Halsey Plan.

(II) Rowan Plan

Information given :

Standard time—45 hours

Time taken—30 hours

Hourly rate of wages is ₹ 1 per hour plus a dearness allowance @ 50 paise per hour worked.

एका कामगाराचे एकून उत्पन्न माहित करा :

(I) हाल्से योजना.

(II) रोवन योजना.

प्रमाप समय—45 तास

घेतलेला वेळ—30 तास

मजुरीचा दर प्रति तास ₹ 1 असून अधिक केलेल्या कामाच्या प्रति तासाला 50 पैसे प्रमाणे महागाई भत्ता ?

4. Calculate the Machine hour rate from the following information : 15 ₹

(i) Rent of the department (1/5 area occupied by the machines 780 p.a.

(ii) Lighting (out of 12 points, 2 points are for this machine) 288 p.a.

(iii) Insurance 36 p.a.

|       |  |            |
|-------|--|------------|
| (iv)  | Cotton waste etc.                      | 60 p.a.    |
| (v)   | Foreman's salary (1/4 for the machine) | 6,000 p.a. |
| (vi)  | Cost of machine                        | 9,200      |
| (vii) | Scrap value                            | 200        |

It is assumed from past experience :

- (a) That the working life of machine is 10 years.
- (b) That the machine will work 1,800 hours annually.
- (c) That the estimated cost of repairs and maintenances will be ₹ 1,125 for whole life.
- (d) That the machine consumes 5 units of power per hour, rate of power is 6 paise per unit.

खालील माहिती वरून यंत्र तास दराची गणना करा :

|  | ₹               |
|--|-----------------|
| (i) विभागाचे भाडे (यंत्राणे 1/5 जागा व्यापली आहे.) | 780 प्रतिवर्ष   |
| (ii) प्रकाश (12 पॉइंट पैकी 2 पॉइंट या यंत्राकरीता) | 288 प्रतिवर्ष   |
| (iii) विमा   | 36 प्रतिवर्ष    |
| (iv) कापुस वेस्ट इत्यादी                           | 60 प्रतिवर्ष    |
| (v) मुकदमाचे वेतन (1/4 या यंत्राकरीता)             | 6,000 प्रतिवर्ष |
| (vi) यंत्राचे मुल्य                                | 9,200           |
| (vii) झेप मुल्य                                    | 200             |

मागील अनुभवावरून असे ग्रहित धरले आहे की :

- (अ) यंत्राचे कार्य आयुष्य 10 वर्ष आहे.
- (ब) यंत्र वार्षिक 1,800 काम करील.
- (क) यंत्राच्या आयुष्मान अंदाजे दुरुस्ती व भरणपोषणाचा ₹ 1,125 खर्च येईल.
- (ड) हे यंत्र प्रत्येक तासाला 6 पैसे प्रति एकक प्रमाणे 5 एकक शक्तीचा वापर करते.

*Or*  
(किंवा)

From the following information comput machine hour rate :

|   | ₹      |
|---|--------|
| (1) Cost of Machine                                   | 80,000 |
| (2) Installation Charges                              | 8,000  |
| (3) Estimated Scrap Value (Life of Machine 15 years.) | 3,000  |
| (4) Rent & Rate for the shop p.m.                     | 400    |
| (5) Insurance premium for the machine (p.a.)          | 1,000  |
| (6) Repairs and maintenance (p.a.)                    | 1,200  |
| (7) Power 10 units per hour                           | —      |
| (8) Rate of power per 100 units                       | 30     |
| (9) Estimated working hours 1,800 p.a.                | —      |
| (10) Supervisors salary (p.m.)                        | 1,000  |
| (11) General lighting for the shop (p.m.)             | 500    |

The machine occupies 1/5 of the total area of the shop. The supervisor is expected to devote 1/4 of his time to this machine.

खालील माहिती वरून यंत्र तास दराची गणना करा :

|  | ₹      |
|--|--------|
| (1) यंत्राचे मुल्य                                 | 80,000 |
| (2) स्थापना खर्च                                   | 8,000  |
| (3) अंदाजीत क्षेप मुल्य (यंत्राचा जिवनकाळ 15 वर्ष) | 3,000  |
| (4) दुकानसाठी भाडे व कर दरमहा                      | 400    |
| (5) यंत्रासाठी विमाहाप्ता (प्रतिवर्ष)              | 1,000  |
| (6) दुरुस्ती व भरण पोषण                            | 1,200  |
| (7) शक्ती : 10 एक दर तासी                          | —      |

- (8) शक्तीचा दर प्रति 100 एकक 30
- (9) अपेक्षीत कार्य तास 1,800 प्रतिवर्ष —
- (10) पर्यवेक्षकाचे वेतन (दरमहा) 1,000
- (11) दुकानाकरीता सामान्य प्रकाश (दरमहा) 500
- यंत्राने दुकानाच्या एकूण जागेपैकी  $1/5$  जागा व्यापली आहे. पर्यवेक्षकाकडून त्याच्या वेळेतील  $1/4$  वेळा संबंधीत संयंत्राच्या देखरेखीसाठी खर्च करण्याचे अपेक्षीत आहे.

5. Write short notes on any two of the following : 10

- (i) Last In First Out (LIFO)
- (ii) Classification of overhead
- (iii) Abnormal loss
- (iv) Elements of cost.

खालीलपैकी कोणत्याही दोनवर थोडक्यात टिपा लिहा :

- (i) अंतिम आगमन प्रथम निर्गमन
- (ii) अधिव्ययाचे वर्गीकरण
- (iii) असाधारण हानी
- (iv) परिव्ययाचे घटक.